


THE



Bombay Government Gazette.

Published by Authority.

THURSDAY, 15TH SEPTEMBER 1898.

(Each separate page is given to this Part, in order that it may be filed as a separate compilation.)

PART IX.—Marathi Acts, &c.

हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांचा खालीं लिहिलेला आकट आली जनाव गव्हर्नर जनरल साहेब वहादुर यांनी तारीख १२ माहे आगष्ट सन १८९८ रोजी मंजूर केला तो सर्व लोकांस झाहीर होण्यासाठीं यावरून प्रसिद्ध केला असे:—

सन १८९८ चा आकट ९ वा.

जिवंत जनावरे वाहेऱून आणण्याचे नियमन करण्यासाठीं अधिक चांगला ठराव करण्यावावत आवृट.

या जिवंत जनावरांना सांसारिंक किंवा स्पर्शजन्य विकार होण्याचा संभव असेल अशी जिवंत जनावरे वाहेऱून आणण्याचे नियमन करण्यासाठीं अधिक चांगला ठराव करणे योग्य आहे; त्या अर्थी यावरून खालीं लिहिल्याप्रमाणे कायदा ठरविण्यांत येत आहे:—

१. (१) या आकटास सन १८९८ चा जिवंत जनावरे वाहेऱून आणण्यावावत आवृट असें द्याणावे. लहान सरनामा, स्थानिक व्याप्ति व सुरक्षात.

(२) तो सगळ्या ब्रिटिश हिंदुस्थानास लागू आहे; आणि

(३) तो एकदम अमलांत येईल.

२. या आवृटात, विषयास किंवा संदर्भीस वाढ येत नसेल तर,—

व्याख्या.

(अ) “सांसारिंक किंवा स्पर्शजन्य विकार” या संज्ञेत, गोचडीची सांत, गोळी, शेंवा, गर, खरूज आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिल हे इंडिया ग्याझेटांत जाहिरनामा प्रसिद्ध करून निर्दिष्ट करतील तो दुसरा कोणताही रोग किंवा विकार यांचा समावेश होतो; आणि

(ब) “जिवंत जनावरे” यांत, घोडे, गायी, उंटे, मेंढा आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिल हे इंडिया ग्याझेटांत जाहिरनामा प्रसिद्ध करून निर्दिष्ट करतील तें दुसरे कोणतेही जनावर यांचा समावेश होतो.

जिवंत जनावरे बाहेरुन आणण्याचे नियमन करण्याचा अधिकार.

३. (१) गव्हर्नर जनरल इन् कौन्सिल हे इंडिया स्थानेटांत जाहिरनामा प्रसिद्ध करून, सांसारिंग किंवा स्पर्शजन्य विकार होण्याचा संभव असलेली कोणतीहि जिवंत जनावरे आणि जिवंत जनावरांसंबंधी, किंवा त्यांचा स्पर्श झाला असेल असा, कोणताहि चारा, विष्णा, विछायतीचा घांस, कपडालत्ता, हार्निस अगर फिर्टिंग्स, विटिश हिंदुस्थानांत किंवा विटिश हिंदुस्थानांतील कोणत्याही निर्दिष्ट केलेल्या जागेत, जलमार्गानें किंवा खुळ्कीनें, आणण्याचे किंवा घेऊन जाण्याचे, आपणास योग्य वाढेल त्या रीतीनें व तेयवर, नियमन करण्यास, इयत्ता करण्यास किंवा मनाई करण्यास मुख्यार आहेत.

(२) पोट-कलम (१) याबन्वये प्रसिद्ध केलेला जाहिरनामा, सन १८७८ चा जलमार्गाचे कस्टम्सचा आकट याच्या १९ व्या कलमाअन्वये काढलेल्या जाहिरनाम्याप्रमाणेच अमलांत येईल असें समजावें; आणि जलमार्गाचे कस्टम्ससंबंधी कायदा यावरून जो कोणताहि पदार्थ बाहेरून आणण्याचे नियमन केले असेही, इयत्ता केली असेल किंवा मनाई केली असेल त्या पदार्थाच्या संबंधानें व तो ज्या जहाजांत असेल त्या जहाजाच्या संबंधानें त्या त्या विद्यमान काळी प्रत्येक बंदरांतील कस्टम्सच्या अमलदारांस जे अधिकार असतील तेच अधिकार त्या अमलदारांना, जी कोणतीहि जिवंत जनावरे अथवा पदार्थ बाहेरून आणण्यावावत सदरहू जाहिरनामा काढला असेल त्या जिवंत जनावरांच्या अथवा पदार्थाच्या संबंधानें व ती ज्या जहाजांत असतील त्या जहाजाच्या संबंधानें आहेत असें समजावें; आणि त्याप्रमाणे, जलमार्गाचे कस्टम्ससंबंधी किंवा असा कोणताहि पदार्थ अगर जहाज यासंबंधी त्या त्या विद्यमान काळी अमलांत असलेले कायदे लागू होतील असें समजावें.

कानून करण्याचा स्थानिक सरकारास अधिकार.

४. (१) स्थानिक सरकार, गव्हर्नर जनरल इन् कौन्सिल यांच्या निर्विधास पात्र राहून, बाहेरून आणलेली जिवंत जनावरे आणि बाहेरून आणलेल्या जिवंत जनावरांसंबंधी, किंवा त्यांचा स्पर्श झाला असेल असा, चारा, विष्णा, विछायतीचा घांस, कपडालत्ता, हार्निस किंवा फिर्टिंग्स अटकावून ठेवण्यावाबत, तपासून पहाण्यावावत, त्यांतील रोगवीजाचा नाश करण्यावावत किंवा त्यांचा नाश करण्यावावत, आणि या संबंधानें स्थानिक सरकार ज्या अमलदारांस नेमील त्या अमलदारांच्या अधिकारांचें व कामांचे नियमन करण्यावावत कानून करण्यास मुख्यार आहे.

(२) या कलमाअन्वये कोणतीहि कानून करताना स्थानिक सरकार, तिचें उल्लंघन करण्यावर एक हजार रुपयेपर्यंत दंडाची शिक्षा होईल असें फर्माविण्यास मुख्यार आहे.

५. जें कोणतेहि कृत्य या आकटाअन्वये इमानेहतवारे केले असेल किंवा कराव्याचा इरादा असेल त्या कृत्यावदल कोणत्याहि मनुष्यावर कोणताहि दावा, फौजदारी काम किंवा इतर कायदेशीर काम चालणार नाही.

(सही) जे. एम. म्याक्फर्सन,
सेकेटरी निसवत हिंदुस्थान सरकार.

(True translation)

M. A. BAIG,
Oriental Translator to Government.